

24th October, 2019

Department of Corporate Services

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Dear Sir,

Ref.: Scrip Code-503229

Sub: Notice of Board Meeting for approval of Un-Audited Financial Results

Pursuant to provisions of Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 14th November, 2019 *inter-alia*, to consider and adoption of an Un-Audited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter and half year ended 30th September, 2019.

Further, in terms of the Prohibition of insider Trading Code adopted by the Company, the Trading Window for dealing in the Company's shares has closed and shall re-open on Monday, 18th November, 2019.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Simplex Realty Limited

Shekhar R Singh

Shelchar

Company Secretary &

Compliance Officer

BAL PHARMA LIMITED

CIN: L85110KA1987PLC008368 egistered Office: # 21&22, Bommasandra Industrial Area, Hosur Road, Bangalore- 560099, Ph:080-41379500 / Fax: 080-22354057 email: secretarial@balpharma.com, www.balpharma.com

NOTICE

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 14th, 2019 at the Corporate Office 5th Floor, Lakshmi Narayana Complex, Palace Road, Bangalore - 560052 inter-alia, to consider and approve the Un audited stand alone and consolidated Financial results of the Company for the quarter and half yearly ended 30th September, 2019 and as per the provisions of code of conduct of the Company, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons/employees and their immediate relatives was closed from 01.10.2019 up to 16.11.2019. For Bal Pharma Limited Date: 23/10/2019

Place: Bangalore Authorised Signatory



REPCO HOME FINANCE LIMITED Office no 219, Sai Midas Touch Plot No101/86, Savedi Nagar,

Manmad Road, Ahmednagar - 414001.

DEMAND NOTICE

Notice uls. 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 The following Borrower availed the below mentioned loans from Repco Home Finance Ltd. Ahmednagar Branch. The loans of below mentioned borrower (Column No.3) have been secured by the mortgage of properties mentioned in (Column No.5). As they have failed to adhere to the terms & conditions of the loan agreement and as the loan become irregular, the loans were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to Repco Home Finance Ltd - Ahmednagar Branch are mentioned in (Column No.4). This amount with further interest & costs on the said amount shall also be payable as applicable and the same will be charged with effect from their respective dates.

lo.	Branch	Borrowers & Guarantors	Outstanding as per 13(2) Notice sent	Details of secured Assets
1	Ahmedragar Branch, A.C. Nos. 2171870000133 dated 11-08-2016 for ₹ 10,00,000!-	Mr. Pankaj A Kapote - Borrower S/o, Arvind S Kapote, Plot No. 29, Pipeline Road, Yashoda Nagar, Savedi, Ahmednagar - 414 003 Also at, M/s Kapote Suvarnakar, Bhingar Urban Co-op Bank Ltd, Pathardi Road, Bhingar, Ahmednagar - 414 002 Mrs. Shalini Arvind Kapote - Co-Borrower W/o, Arvind S Kapote, Plot No. 29, Pipeline Road, Yashoda Nagar, Savedi, Ahmednagar - 414 003 Also at, M/s Kapote Suvarnakar, Bhingar Urban Co-op Bank Ltd, Pathardi Road, Bhingar, Ahmednagar - 414 002 Mr. Shyam S Karpe - Guarantor S/o, Shivnath, H.No. 4636, Municipal Corporation Road, Maliwada, Ahmednagar - 414 001 Also at, Shyam Lodge, No. 7479, Mahatma Phule Road, Ahmednagar - 414 001	₹ 9,85,646/- as on 10-06-2019 + interest & Cost	SCHEDULE: A:- All that piece and parcel of "Shiv Niketan Apartment" constructed on Plot No. 30+31 admeasuring 784 Sq.Mtr., out of Survey No. 59/2A2+59/1B+59/1C + Survey No. 289/1B admeasuring 315 Sq.Mtr. (DRC No. 24/2, Zone D & E Site No. 81) situated at Village Savedi, Taluka Nagar, District Ahmednagar bounded as follows:- On or towards East: Survey No. 59 (Part) On or towards South: Plot No. 32/ On or Towards West: 12 Mtr. Road On or Towards North: Plot No. 29 SCHEDULE: B:- All that piece and parcel of Flat No. 103 having carpet area 43.01 Sq.Mtr. terrace area 1.74 Sq.Mtr., uncounted area 11.92 Sq.Mtr total sellable area of 56.67 Sq.Mtr., stilt 1st Floor of the said flat proprty is bounded as follows:- On or towards East: Side Margin On or towards South: Flat No. 104 On or towards West: Flat No. 106 On or towards North: Side

For the reasons stated above, we hereby call upon you to discharge in full your liabilities to us within a period of 60 days from the date of publishing of this notice failing which we will be exercising the powers under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 against the secured assets mentioned above. The powers available to us under Section 13 of the Act inter-alia includes (i) Power to take possession of the secured assets of the borrower including the rights to transfer by way of lease, assignment of sale for realising secured asset, (ii) Take over the management of the secured asset including the rights to transfer by way of lease, assignment or sale and realise the secured asset, and any transfer of secured asset by us shall yest in the transferee all rights, or in relation to the secured asset transferred as if the

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of the secured asset. Authorised Officer Place: Ahmednagar (SARFAESI ACT 2002), REPCO HOME FINANCE Ltd.

Date : 17-06-2019

बैंक ऑफ महाराष्ट्र

Bank of Maharashtra एक वरिवार एक बैंक

Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune 411005 Zonal Office: Mumbai Zonal Office, Janmangal 45/47,

Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-01 Telephone:022-22675899 Branch Office: Fort Branch, 1st Floor, Janmangal 45/47, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai 400001

Sale notice for sale of immovable properties (Appendix - IV -A)

E-auction Sale Notice for Sale of Immoveable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that below described immovable property mortgaged to Bank of Maharashtra(Secured Creditor), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Maharashtra will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and WHATEVER THERE IS" for recovery of the balance due to the Bank of Maharashtra from the borrowers and guarantors as mentioned in the table. Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the property and reserve price and the earnest money deposit are also given as under:

Morya Fashions(Partnership Firm) Registered Office Add. B-71/4, Shivkrupa Mulund Colony, Hindustan Chowk, Near Bank of Maharashtra,

Mulund (West), Mumbai 400080 Alternate Address: D-6, Shri Raj Laxmi Hitech Textile Park, Mumbai Nashik Bypass

Road, Sonale Village, Bhiwandi, Kalher, Thane 421302 2) M/s. Pooja Fashion (Partnership Firm),

A-1201/1202, Dhaivat Towers, Kalpanagari, BR Road, Vaishali Nagar, Mulund, Mumbai-80 Also at: Room No.4A, East Block No.71, Near Church, Hindustan Chowk, Gurugobindsingh Marg, Mulund Colony, Mulund West, Mumbai-80 Also at: Building AP/10, 101/102, Rajlaxmi Compound, Bhiwandi, Kalher,

3)Mr. Rajesh Keshavji Ganatra (Partner & Guarantor of no.1 and 2) 4)Ms. Pooja Rajesh Ganatra(Partner & Guarantor of no.1 and 2)

5)Mrs. Hemaxi Rajesh Ganatra (Partner of no.1 and Guarantor of no.1 & 2)

Sr. No. 3, 4 and 5 residing at following addresses: A-1201/1202, Dhaivat Towers, Kalpanagari, BR Road, Vaishali Nagar, Mulund, Mumbai-

80 Also at, Room No.4A, East Block No.71, Near Church, Hindustan Chowk, Gurugobindsingh Marg, Mulund Colony, Mulund West, Mumbai-80 Also at, Building AP/10, 101/102, Rajlaxmi Compound, Bhiwandi, Kalher, Thane-421302

Outstanding Dues for Recovery of which Property are being sold as per demand notice 1) Rs.5,27,11,920/- plus unapplied interest thereon 03.04.2018 towards cash credit facility and Rs.32,81,063/- plus unapplied interest thereon from

03.04.2018 towards term loan facility in respect of M/s Pooja Fashions 2) Rs.1,93,63,218.80 plus unapplied interest from 04.04.2018 towards cash credit facility and Rs. 14,57,422/- plus unapplied interest from 04.04.2018 towards

term loan facility in respect of M/s Morya Fashions 3) Rs.1,13,25,147/-, plus interest thereon at contractual rates w.e.f. 11/07/2018 in respect of Housing Loan of Mr Rajesh Ganatra, Mrs Pooja Ganatra.

Lot No.	Description of Properties	Reserve Price	EMD Amt.
t.	Flat No.1201, admeasuring about 750 sq.ft. Carpet area and Flat no.1202 admeasuring 750 sq ft carpet area on the 12th floor in the "A" Wing of the building known as "Dhaivat Co-op. Housing Society Ltd.", constructed on the land bearing CTS Nos.4,6,10,11 lying being and situated at Kalp Nagari Complex, Near Vaishali Nagar Bus Depot, Balrajeshwar Road, Mulund, Mumbai 400 080 "Flat no.1201 being secured asset in M/s Morya Fashions and Flat no.1202 being secured asset in housing loan in Rajesh Ganatra and M/s Pooja Fashions		Rs. 28,80,000/- (Rupees Twenty Eight Lakhs Eighty Thousand Only)
2.	Room No.4A, East Block No.71, Near Church, Hindustan Chowk, Gurugobindsingh Marg, Mulund Colony, Mulund West, Mumbai-82 adms 951.99 sq ft. (Secured Asset in M/s Pooja Fashions)	Nine Lakne	Rs. 9,98,700/- (Rupees Nine Lakhs Ninety Eight Thousand Seven HundredOnly)

Inspection of the property:

Date: 18.10.2019

Date & Time for submission of request letter of participation / KYC Documents / deposit and Proof of EMD etc. by 28.11.2019 upto 05.00 p.m. Date & Time of e-auction 29.11.2019 between 11.30 a.m. to 12.30 p.m. with auto

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link "https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp' provided in the Bank's website. for information in respect of the above properties, you may contact Mr Anant Hosurkar. Assistant General Manager, ARC: 9403973313, or Mr Aditya Prakash, Asst General Manager, SAM Br: 9890055110, Mr Kundal Mitra, Manager, 9681065553. The intending purchaser may see title deeds deposited with Bank at Stressed Asset

Management Branch and Mulund Colony with prior appointment. (Anant L Hosurkar) Mob No.8830426964 Place: Mumbai Assistant General Manager(ARC) & Authorised Officer

Change in date of E-Auction Sale Notice

Precision Fasteners Limited (in Liquidation) CIN: L99999MH1965PLC013150

Registered office: New India Centre, 5th Floor, 17 Cooperage Road, Mumbai 400039 Liquidator: Divyesh Desai, B2 402B Marathon Innova, Off Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013 | E-mail ID: divyeshdesai@singhico.com and Tel No.: +91 (0) 22 6662 5537 / 24915928

With reference to the e-auction Sale Notice published in this newspaper on 25th September 2019 with regard to Flat no. 7A, Willow House, Eden Wood Apartments, Dr. Gladys Alvares Road, Off Pokhran Road No 2, Near Kherva Circle, Thane (W), we hereby notify the change in the date of the auction from 25th October, 2019 to 27th November, 2019. The timing of auction shall remain the same i.e. from 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 5 minutes

The details and amended terms and conditions with rescheduled timeline for e-auction are available at https://ncltauction.auctiontiger.net For further clarifications, please contact the undersigned.

Place: Mumbai Date: 23rd October, 2019 Divyesh Desai Liquidator

IBBI registration No. IBBI/IPA-001/IP-P00169/2017-2018/10338



F.No. 3/3/2019 DIPAM-II-B **GOVERNMENT OF INDIA**

MINISTRY OF FINANCE

DEPARTMENT OF INVESTMENT AND PUBLIC ASSET MANAGEMENT

SELECTION of General Advisors for examination / analysis of different aspects of certain CPSEs for the purpose of restructuring of CPSEs for efficient management of the Gol equities therein.

THE Government of India is considering restructuring of some of the CPSEs under the control of various ministries for efficient management of the Gol equities therein. Proposals are invited by 1500 hours (IST) on 13th November, 2019 from reputed entities, with required experience and eligibility. to act as General Advisor to assist and advise the Government in examination / analysis of different aspects of certain CPSEs for the purpose of restructuring of CPSEs for efficient management of the Gol equities therein. Interested parties may visit the web site https://dipam.gov.in for further details.

CIN: L28920MH1991PLC062542

Regd.Office: Sterling Center, 2nd Floor,

davp/15601/11/0026/1920



Uttar Pradesh Electricity Regulatory Commission Vidyut Niyamak Bhawan, Vibhuti Khand, Gomti Nagar, Lucknow-226010 Ph: 0522-2720426, Fax: 0522-2720423, E-mail: secretary@uperc.org

Reference No.: UPERC/Secy/D(T)/280/19/1400 Dated: 23 October, 2019

INVITATION FOR CONSULTANCY PROPOSAL

TENDER NOTICE

Uttar Pradesh Electricity Regulatory Commission (UPERC) invites proposals from reputed & experienced Consultant(s) Consultancy Firms / Institutions for - (i) Assisting the Commission in processing, assessing, evaluating, determination & issuance of Tariff Orders in the matter of True-Up & Annual Performance Review (APR) (as per Multi Year Tariff Regulations, 2014), Aggregate Revenue Requirement (ARR) of FY 2020-21 (as per Multi Year Tariff Regulations, 2019) and Business Plan for the 6 distribution licensees (DVVNL, MVVNL, PVVNL, PuVVNL, KESCo. & NPCL) and 1 transmission licensee (UPPTCL) and (ii) Assisting the Commission in various issues on a day to day basis for a year (as detailed in the 'Terms of Reference' (TOR)).

Description of tasks for various work areas, proposal submission procedure, etc. is provided in the 'Terms of Reference' (TOR) and 'Contract Agreement' available at the UPERC's website (www.uperc.org)

The interested Consultant(s) / Consultancy Firms / Institutions may submit their respective Proposals to the Secretary latest by 05.00 P.M. Hrs. of 14th November, 2019 (Thursday). The tenders will be opened before the bidders at 11.00 A.M. Hrs. of 15th November, 2019 (Friday). Secretary

SAGARSOFT (INDIA) LIMITED CIN: L72200TG1996PLC023823

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

Regd. Office: Plot No. 111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033. Phone: 040 67191000 Fax: 040 23114607. Website: www.sagarsoft.in email: info@sagarsoft.in

		Quarter ended			Hall year ended		tear ended	
SI. No.	Particulars	September 30, 2019	June 30, 2019	September 30, 2018		September 30, 2018	March 31, 2019	
		(Un-audited)			(Un-audited)		(Audited)	
1	Total Income from Operations	928.72	956.01	1029.17	1884.73	2018.93	4096.98	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	127.57	75.83	269.13	203.40	450.87	882.16	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	127.57	75.83	269.13	203.40	450.87	882.16	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	95.12	61.70	182.96	156.82	307.56	623.07	
5	Total comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after Tax)	2.5	134		34	22	641.14	
6	Equity Share Capital	556.00	556.00	556.00	556.00	556.00	556.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year		107	*	=		1551.25	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (in Rs.)							
- 0	- Basic	1.71	1.11	3.29	2.82	5.53	11.53	
	- Diluted	1.71	1.11	3.29	2.82	5.53	11.53	

The above is an extract of the detailed format of the un-audited financial Results for the quarter and half year ended September 30, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) The financial results of the company have been prepared in accordance with the Indian

Accounting Standards notified by the MCA.

The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on October 23, 2019. The Statutory Auditors of the company have carried out a limited review of the above results. The full format of the Financial Results are available on the Company's website

(www.sagarsoft.in) and on the website of the BSE Limited (www.bseindia.com). for Sagarsoft (India) Limited

Place: Hyderabad Date : October 23, 2019

M.Jagadeesh **Managing Director**

SINVELEX

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Jacob Circle, Mumbai-400011 CIN-L21010MH1994PLC078137 Tel: 91 22 23082951 Fax: 91 22 23072773 Website: www.simplex-group.com

Notice is hereby given that a meeting of the Board

of Directors of Simplex Papers Limited will be held on Thursday, the 14th November, 2019, inter-alia, to consider and take on record the Un-Audited Financial Results for the guarter & half year ended 30" September, 2019.

This Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com For Simplex Papers Limited

Kinjal P Shah Company Secretary & Date : 24° October, 2019 Place : Mumbai

SINVELEX

SIMPLEX

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Jacob Circle, Mumbai-400011 CIN-L17110MH1912PLC000351 Tel: 91 22 23082951 Fax: 91 22 23072773 Website: www.simplex-group.com NOTICE

of Directors of Simplex Realty Limited will be held on Thursday, the 14th November, 2019. inter-alia, to consider and take on record the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the guarter & half year ended 30° September, 2019.

For Simplex Realty Limited Shekhar R Singh

Company Secretary & Compliance Officer

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Jacob Circle, Mumbai-400011 CIN- L65900MH1998PLC116585 Tel: 91 22 23082951 Fax: 91 22 23072773

NOTICE Notice is hereby given that a meeting of the Board f Directors of Simplex Mills Company Limited will be held on Thursday, the 14th November, 2019, nter-alia, to consider and take on record the In-Audited Financial Results for the guarter &

Website: www.simplex-group.com

half year ended 30th September, 2019. his Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com

For Simplex Mills Company Limited Manika Arora Company Secretary & Compliance Officer Date

: 24th October, 2019 Place : Mumbai Date: 23.10.2019 Place: Mumbai

TOYAM INDUSTRIES LIMITED (Formerly Ojas Asset Reconstruction Company Limited) CIN: L74110MH1985PLC285384 Regd. Office: 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-4000536, Tel.: 022-67425111 Email: info@toyamindustries.com Website: www.toyamindustries.com

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 1(a) and 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of Toyam Industries Limited is scheduled to be held on Monday, 11th November. 2019 at 04.00 PM. At 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-400053, to consider and approve inter-alia, the stand alone Unaudited Financial Results along with Limited Review Report for the guarter and Half year ended September 30, 2019.

The above information is also available on the website of the company i.e. www.toyamindustries.com and website of Stock Exchange www.bseindia.com & www.mcx-sx.com. For Toyam Industries Limited Date: 23/10/2019

Place: Mumbai

Pooja Chauhan Company secretary

SANOFI INDIA LIMITED (Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED) Registered Office: Sanofi House, CTS No. 117- B,

L & T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400072 NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned shares of the Company has been lost and the holders of the said certificate have applied to the Company for issue of duplicate share certificate. Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of publication of this Notice. In the absence of any claim, the Company shall proceed to issue duplicate certificate without further intimation.

Folio No. Name of the Shareholders Certs Nos. 00075785 ADIL SAIFUDDIN KAJIJI 15687 MERYUM ADIL KAJIJI 62488

8325931 8325980 20904073 20904122

Date: 02.01.2019

Place : Mumbai

SANOFI INDIA LIMITED **GIRISH TEKCHANDANI** (COMPANY SECRETARY)

(₹ in Lakhs)

Shares

Dist. Nos.

Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.onwardgroup.com Email: info@onwardgroup.com

Tel: +91 22 24926570 Fax: +91 22 24926549





Year to date Year ended Quarter ended **Particulars** Sr. No September 30, June 30. September 30, September 30, September 30, March 31, 2018 2019 2019 2019 2018 2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations (net) for the period 6.878.80 6.746.83 6.840.04 13,625.63 13,136,96 25,949.89 2 Net profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) 480.05 460.40 369.95 940.45 690.35 1,519.96 3 Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 480.05 460.40 369.95 940.45 690.35 1,519.96 4 Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 300.42 335.58 188.96 636.00 399.42 1.013.41 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 333.27 274.76 653.89 588.27 1.088.61 320.62 1,597.80 1,590.28 1,569.66 6 Paid up Equity share capital (Face value ₹ 10 each) 1,569.66 1,597.80 1,580.49 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of 4,521.48 the previous year Earnings per share (of Rs.10 each) (for Continuing and discontinued operations) - a) Basic (in rupees) 1.88 2.11 1.20 3.99 2.55 6.45 b) Diluted (in rupees) 1.82 2.03 1.15 3.85 2.42 6.17

Notes:

The statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting held on October 23, 2019.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

During the guarter and six months ended September 30, 2019, the Company has issued 75,200 and 173,100 equity shares following the exercise of stock options by certain employees (including employees of subsidiary company) under the ESOP scheme, 2009.

4. The Company has only one operating segment which is Engineering Design and IT services. Accordingly, separate segment information is not required to be disclosed. 5. Effective April 1, 2019, the Group has adopted Ind AS 116 "Leases" using simplified approach. Consequently the company has recorded lease Liability of Rs. 2,118.05 lakhs calculated at the

present value of the remaining lease payments discounted at the incremental borrowing rate and recognised right-of-use asset of Rs 2,170.34 lakhs calculated at amount equal to lease liability, adjusted by the amount of prepaid lease payments relating to that lease recognised in the balance sheet immediately before the date of initial application. Due to transition, the nature of expenses in respect of operating leases has changed from "lease rent" to "depreciation cost" and "finance cost" for the right to use assets and for interest accrued on lease liability respectively, and therefore these expenses for the current period are not comparable to the previous periods disclosed. Impact of adopting IND AS 116 has resulted in increase in finance costs by Rs 93.03 lakhs, increase in depreciation and amortisation expenses by Rs 303.57 lakhs and decrease in Other

6. Pursuant to the announcement made by the Finance Ministry of the Government of India on September 20, 2019, the Group, basis their current assessment, is expected to opt for a lower corporate tax rate as per section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 from financial year 2019-20 onwards. Accordingly, the Group has recognised Provision for Income Tax for the half year ended September 30, 2019 and remeasured the Deferred Tax Assets basis the revised lower tax rate. The full impact of the

7. The consolidated financial results include the results of Onward Technologies Limited's subsidiaries in India, USA and Germany.

Results of Onward Technologies Limited on a standalone basis are hosted at Company's website www.onwardgroup.com

Previous year/period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

- 0	Year ended March 31, 2019 (Audited)		
mber 30, 018 udited)			
94.37	11,666.39	1	
31.25	1,313.99	1	
27.46	025.02	1	

Quarter ended Year to date **Particulars** September 30, June 30, September 30, September 30, Septen 2019 2019 2018 2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unau 3.065.47 6,09 Turnover 3,076.65 2.966.93 6.043.58 367.23 456.53 394.46 823.76 63 Profit /(loss) before Tax 245.33 370.77 265.74 616.10 Profit /(loss) after Tax 437.46 935.02

Jigar Mehta

For and on behalf of the Board of Directors of

Onward Technologies Limited

Managing Director

press.com

11.11.2019 between 11:00 a.m.to 05:00 p.m. extension for 5 minutes in case bid is placed within last 5 minutes.

BANK OF MAHARASHTRA

October 23, 2019

Mumbai

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and six month ended September 30, 2019

expenses by Rs 332.55 lakhs for the year to date September 30, 2019.

same has been recognised in the period ended September 30, 2019.

(₹ in Lakhs)

Notice is hereby given that a meeting of the Board

This Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com

Date : 24th October, 2019

AAGAM CAPITAL LIMITED Read, Off > 602, 6th Floor, Raheia Chambers,

213 Nariman Point, Mumbai - 400021. Email id: aagamchd@gmail.com; Web: www.aagamcap.com; CIN: L65990MH1991PLC064631, Tel: 7400186121.

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 13th day of November, 2019, inter alia to consider and approve Unaudited Financial Results for the guarter ended 30th September, 2019.

on the website of the Company at www.aagamcap.com and on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com For Aagam Capital Limited Anil Kothari

This information is also available

Whole Time Director DIN:01991283

कल्याणातील बाजारपेठा दिवाळी खरेदीसाठी चायना मालाने सज्ज

कल्याण, दि.२३ : एकीकडे चायना माल विकत घेऊ नका असे मेसेज सोशल मिडीयावर आले असतानाही दिवाळी खरेदीसाठी कल्याणात चायना मालाचा बोलबाला दिसून येत असल्याने मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. चायना लायटिंग खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे मॉर्डन इलेक्ट्रिकलचे दुकानदार विजय साखरकर यांनी सांगितले त्यामुळे यंदाच्या दिवाळीत घराबाहेर चायना लायटिंगचा प्रकाश दिसेल. पाच दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या आनंदोत्सवाच्या जय्यत तयारीसाठी महिला वर्गाची लगबग सुरु **ज्ञाली आहे. गेला महिनाभर विधानसभा** निवडणुकीची गडबड शहरात सुरू होती. त्या गडबडीला आता पूर्णविराम मिळाला असून आता समस्त कल्याण करांनी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी चौकाचौकात दिवाळीच्या सामानासाठी मंडप टाकले असून दिवाळी खरेदीसाठी बाजारात आलेल्या ग्राहकांस विविध सवलतींची लालूच दाखविण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील महंमद अली चौक, झुजारराव मार्कट शिवाजी चौक रोड, आग्रा रोड, टिळकचौक रोड पूर्णपणे गजबजून निघाला असुन दुकानदार दिवाळी सामानाच्या विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेसंदर्भात माझे अशिलांचे अधिकार, हक व हितबाबत मी चौकशी करीत आहे जर कोणा व्यक्तीस अनुसुचीत मालमत्ते संदर्भात करारनामा, विक्री, हस्तांतरण अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, पार्टीशन, दावा, हकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा, हिस्सा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून ७ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-श्रेयस व्यास ॲण्ड असोसिएटस्, ॲडव्होकेटस् ए/१३, श्रमसाफल्य इमारत, शिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे कळवावे, अन्यथा असे सर्व दावा अधिकार, हक्क इत्यादी सर्व उद्देशाकरिता सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि मालकांवर बंधनकारक असणार नाहीत.

अनुसुची

प्लॉट क्र.२, सर्व्हे क्र.२७०(भाग)/सर्व्हे क्र.२७०-१-ए, संबंधित सीटीएस क्र ८२७, ८२७/१-३, सर्व क्षेत्रफळ ४२७.१० चौ.मी. किंवा सरासरी, गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, वाय.आर. तावडे रोड, दहिस (प.), मुंबई-४०००६८ येथील जमीन किंवा मैदानाचे सर्व भाग व खंड.

ॲडव्होकेट श्रेयस व्यास ठिकाण: मुंबई दिनांक:२४.१०.२०१९

सही/



परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूच्ना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **इंडियन बँके**चे प्राधिकृत अधिकार आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कल १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०८.०८.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागण सूचनेनुसार कर्जदार श्री. प्रभाकर नेमा सोनावणे व श्रीमती रुपाली प्रभाकर सोनावणे यांना सद सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत ०१.०८.२०१९ रोजी देय रक्कम रू.**६,८८,८५१**/ (रूपये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकावन्न फक्त) ही रक्कम आमच्या चेंबूर शाखेकडे जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जटार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येः सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा ताबा **११ ऑक्टोबर, २०१९** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताह त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **इंडियन बँक** यांच्याकडे 0१.0८.२0१९ रोजी देय रक्कम रू.६,८८,८५१/- आणि व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क व अधिभार

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भाव जयद्याच्या कलम १३(८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.बी१०३, १ला मजला, स्पेसेस रेसिडेन्सी (फेज २) इमारत, प्लॉट क्र.६५, सेक्टर ३५, कामोटे तालुका पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र राज्य येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा:-<mark>उत्तरेस</mark> प्लॉट क्र.६६, ६७; **दक्षिणेस:** २० मिटर रूंद रस्ता; **पुर्वेस:** प्लॉट क्र.६४, ५८ व ५९, ६०(भाग) पश्चिमेस: प्लॉट क्र.७० (गार्डन).

दिनांक: १८.१०.२०१९

प्राधिकृत अधिकार इंडियन बँक, चेंबूर शाखा

आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड 🖊

नोंदणीकृत कार्यालय : आरपीजी हाऊस, ४६३ डॉ ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई

सीआयएन : एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४ ; दूर: + ९१- २२- २४९८ १९५० ; फॅक्स : + ९१ -२२- २४९७ ०१२७ वेबसाईट : info@rpglifesciences.com;

ई - मेल : www.rpglifesciences.com **NOTICE**

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) अँड डिस्क्लोजर रिक्व्यरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामहिनाकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता ब्धवार, दि. ३० ऑक्टोबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

सदर सूचना कंपनीच्या www.rpglifesciences.com आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या (www.nseindia.com) वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

=�》*RPG* =

मंडळाच्या आदेशानव्ये आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड करिता राजेश शिरांबेकर

प्रमुख - विधी व कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक : २३ ऑक्टोबर, २०१९

इस्टेट, टी.जे. रोड, कॉटन ग्रिन (पश्चिम), मुंबई: . ४०००३३ यांनी कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ । भाग १ सहवाचिता कंपनी (नोंदणीस प्राधिकृत अधिनियम, २०१४ अंतर्गत ३ जून, २०१९ रोर्ज निशांत अरोमास प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रुपांतरीत केले आहे, यांचे सीआयएन क्र या∘४९९१०मणच२०१९पीटीमी३२६२६१ यनिः क्र.६०४, ६०५, ६०६, लोटस बिझनेस पार्क, एस.व्ही रोड, राम बाग लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६७

जाहीर सूचना

सामान्य जनतेस या विद्यमान सूचनेद्वारे सूचित करण्यात

वेत आहे की, संखुबाबा इंटरनॅशनल, भागीदारी संस्था

संस्थेचे नोंदणी क्र.बीए६८६८०, ४२२, मिलन इंडस्ट्रीयल

सही/ संजय एल. हरलालक रमाकांत एच. हरलालक पवन कुमार बी. शम

Notice is hereby given that MR. SURESH BABU

PATOLE is the owner of Shop No. 2, Property Tax No. T-01002408900, on Ground Floor, BAPTISTA CHS LTD., Regd. No.

TNA/(TNA)/HSG/(TC)/14659/2003-2004. DATED

09/06/2003, Uttan Village, Bhayandar (W), Uttan,

Taluka & District Thane 401 106, The First original

agreement between M/S. T. F. D'SOUZA BUILDERS, to MR. ANTHONY R. D'SOUZA,

Agreement dated 5th day of January, 1991

respect of above said shop premises Original BuilderAgreement has been lost/Misplaced. All the persons, government authorities, banks,

financial institution, Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding Misplaced of the above said agreement within 14 days from this

notice, otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

Date: 24/10/2019 Advocate High Court

B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

(SIMPLEX

नोंदणीकृत कार्यालय : ३०, केशवराव खाडचे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल,

मुंबई-४०००११. **दुर.**:९१-२२-२३०८२९५१ **फॅक्स**:९१-२२-२३०७२७७३ वेबसा**ईट**: www.simplex-group.com

सूनन येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी सपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व

वितास निर्माण (उपनिष व राजनी) विवासी वित्त नोंद्र पटावर घेणे याकरीता गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

सर्व तपशिल कं पनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध

दिनांक: २४.१०.२०१९ शेखर आर. सिंग ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

(SIW2LEX

संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल,

मुंबई-४०००११. **दुर.**:९१ २२ २३०८२९५१ **फॅक्स**:९१ २२ २३०७२७७३

वेबसाईटः www.simplex-group.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित्

वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंद्र पटावर घेणे याकरीता गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी सिम्प्लेक्स नेपर्स लिमिटेड्च्या संचालक मंडळाची सभा आयोजित

करण्यात आलेली आहे. सर्व तपशिल कं पनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध

दिनांक: २४.१०.२०१९ किणण्या ना नाम संबर्द कंपूनी सचिव व सक्षम अधिकारी

झोडीयाक-जेआरडी-एमकेजे लिमिटेड

९१०, पारेख मार्केट, ३९ जेएसएस रोड, ऑपेर

हाऊस, मुंबई-४००००४.

सीआयएन:एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७

वेबसाईट:www.zodiacjrdmkjltd.com,

ई-मेल:info@zodiacjrdmkjltd.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९

नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर,

२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष नोंद पटावर घेणे

याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार,

१४ नोव्हेंबर, २०१९ रोजी द्.३.००वा. झोडीयाक-

जेआरडी-एमकेजे लिमिटेडच्या संचालक मंडळाची

झोडीयाक-जेआरडी-एमकेजे लिमिटेडकरिता

जाहीर नोटीस

मर्व लोकांना ह्या नोटीमीने कळविण्यात येते

कि, श्रीमती संध्या दिनेश मेहता, हे फ्लॅट

नं.बी/४०४, चौथा मजला, चिराग नगर

नं.१ सी.एच.एस. लि., जनता नगर रोड,

भाईंदर प. जि. ठाणे, चे मालक असून

त्यांच्याकडन सदर फ्लॅटसंबंधित मेसर्स एस.

पी. कन्सट्रक्शन कं. व श्रीमती तरुणा

योगेशकुमार शाह, ह्यांच्यामध्ये निष्पादित

झालेला बिल्डरचा मूळ करारनामा हरवलेला

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क

असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून १४ दिवसाचे आत

आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू

श्री सिद्धिविनायक सी.एच.एस.लि., स्टेशन

रोड, भाईदर (प), ता. व. जि. ठाणे

४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे,

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक

सही/-

सुनील बी. गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई)

ठिकाण: भाईंदर दिनांक:२४.१०.१९

हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

ठिकाण : मंबई

दिनांक : २४.१०.२०१९

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही/-

अध्यक्ष

जयंतीलाल झवेरी

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडकरीत

ठिकाण: मुंबई

DILIP K PANDEY

This public notice is on behalf of

PUBLIC NOTICE

my client Ashok Nayak, he has purchased a flat from Amarnath Dubey at 9/1A, Prestige Piramal, Piramal Nagar, S.V.Road, Goregaon West Mumbai -400062 October 1982 vide registered agreement but agreement between Amarnath Dubey and (Builder) other party is missing

If any one have any query please contact following no. Cantact no - 9820200862

Advocate and Notary S.P.Dubey

From

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

Notice is HEREBY given on behalf of my clien SHRI DYANESHWAR R SURVE presen owner of Flat No. B/305, on the THIRD Floor building known as Dharmesh Apartment of JA JAI AMBE CHS Ltd', Navghar Road Bhayander (E) Tal & Dist-Thane, The origina Agreement and registration receipt dated 06.12.1990 of First Owner SHRI, KUSHAL SINGH BELIRAM who had purchased from M/s. Ambica Builders vides Agreement dated 06.12.1990 has been lost/misplaced, and the same could not be traceable inspite of bes efforts done by my client. The above said owner has not created any lien or mortgage or any other third party right of any nature, Any person/s claiming any right, title and interest of the said Flat should intimate the same in vitting to me at my following address: Shop No 58 Ground Floor Ostwal Park Building No.7, Bhayandar (E), or to my clients directly along with documentary proof within 14 days along with accumentary, professions the date of publish this notice.

Pata 24/10/2019 A. R. DUBEY

Advocate High Court Bhayander (E).

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the original Agreement dated 14th day of August 1973, executed by and between M/s. Shiv Shakt Construction Co., executed between a Developers and and Mrs. Parpati Jairamdas Shewaramani & Agreement dated 1st October 1976 executed between Mrs. Parpati Jairamdas Shewaramani & Mr. Bharat B. Patel pertaining to Flat No. A/75, on the 7th floor of Roop Darshan, situated at, Sapta Tarang CHS Ltd., Juhu Cross Lane, Andheri (West) Mumbai 400058, is not in the possession he present owners i.e. MR. KAUSHAL LALIT MEHTA & MR. PREMAL LALIT MEHTA Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said ocument/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice. failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any eference to such claim.

Legal Remedies Advocates, High Court Office No.20, 2nd Floor Sujat Mansion, S.V.Road

Andheri(W), Mumbai 58 Place: Mumbai Ph:26244850/26248632 Date: 24/10/2019

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, श्री मोहन पुखराज जैन, हे फ्लॅट नं.बी/२७, तिसरा मजला, बाबुलनाथ सी.एच.एस. लि., सुदामा नगर, भाईंदर **प. जि. ठाणे,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित श्रीमती रेखा यु. तन्ना व श्री दिलीप मंगलदास मिस्त्री, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला मूळ करारनामा हरवलेला आहे.

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस.लि., स्टेशन रोड, भाईदर (प), ता. व. जि. ठाणे-४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईंदर दिनांक: २४.१०.१९

सार्वजनिक सूचना

मेसर्सच्या कराराद्वारे हे सूचित केले जाईल. श्री चेंबूर श्री गणेश सी.एच.एस.एल. एस.टी.रोड, चेंबूर मुंबई-११ मध्ये मेसर्समध्ये विकासने तळ मजल्यावरील दकान क्र. १० विकले. रूपम टेडर्स एक मागीदारी फर्म. २hand जुलै २००१ च्या रायचंद गेन्मलजी शहा यांनी दिलेले एक निवेदन पहा की रूपम ट्रेडर्सचे रूपम केमिस्ट आता श्री किशोरकुमार रायचंद शाह यांच्याकडे दुकान व त्याचा व्यवसाय

कोणत्याही व्यक्तीस/संस्थेकडे याबाबत काही आक्षेप असल्यास या नोटीसच्या प्रकाशनापासून ७ दिवसांच्या कालावधीत त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरेशा . पराव्यासह लेखी माहिती करुन ती खाली -नमूद केलेल्या अधोरेखित स्वाक्षरीस पाठेवावी. पत्ता, अपयशी असे मानले जाईल की असे सर्व दावे अस्तित्त्वात नाहीत/माफ केले/सोडले गेले आहेत आणि माझा क्लायंट श्री. के आरशाह अश दाव्यांकडे कोणतेही संदर्भ किंवा संज्ञान घेतल्याशिवाय मालमत्तेचा कोणत्याही प्रकारे योग्य प्रकारे व्यवहार करण्यास मोकळे

किशोर शाह-९८१९१९६६६६ (पत्रव्यवहारासाठी त्याचा पत्ता) ठिकाण: मुंबई दिनांक:२४.१०.२०१९

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशिल भा एक्सपोर्टस् प्रा.लि. यांचे कार्यालय-कार्यालय क्र.५१, ५वा मजला, बजाज भवन ओनर्स प्रिमायसेस कोसोलि., प्लॉट क्र.२२६, ब्लॉक ३, बॅकबे रिक्लेमेशन स्किम, नरीमन पॉईंट, मुंबई हे **कार्यालय क्र.५१, ५वा मजला, बजाज भवन ओन**र्स प्रिमायसेस कोसोलि., प्लॉट क्र.२२६, ब्लॉक ३, बॅकबे रिक्लेमेशन स्किम, नरीमन पॉईंट, मुंबई (सदर मालमत्ता) ही जागा बँक ऑफ बडोदा, ओव्हरसिज शाखा यांच्याकडे तारण ठेवू इच्छित आहे असे प्रस्तुत केले आहे की, सदर मालमत्तेसंदर्भातील **मे.भा एक्सपोर्टस्** यांच्या नावे असलेले दिनांव ०१.०८.१९७४ रोजीचे करारनामा अ–नोंदणीकृत आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर दस्तावेज/मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी त्यांचा दाव खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचनेच्या तारखेपासून **८ दिवसांच्या** आत कळवावे अन्यथा सदर मालमत्ता किंवा भागावर असलेले असे कोणतेही दावे सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल. आज दिनांकित २४ ऑक्टोबर, २०१९

ठिकाण : मुंबई दिनांक : २४.१०.२०१९

हॉटेल रग्बी लिमिटेड

सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५ **नोंदणीकृत कार्यालय:** २, तळमजला, ९, देव भूवन, गझदार स्ट्रिट, चिराबाझार, काळबादेवी, मुंबई-४००००२.

वेबसाईटः www.hotelrugby.in ई-मेलः rugbyhotel@rediffmail.com सूचना

. प्रेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्र २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर . १०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे भलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः २ ाळमजला, ९, देव भुवन, गझदार स्ट्रिट, चिराबाझार गाळबादेवी. मंबई–४००००२ येथे मंगळवार. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा

. सदर सचना समाविष्ट माहिती कंपनीच्य www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक रक्सचेंज लिमिटेंडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत हॉटेल रग्बी लिमिटेडकरित

NOTICE

सही/-

महेंद्र ठाक

सीईओ व संचालक

Shri ALLAH BAKSH MADARSHA SHAIKH a Member of the MUBARAK Co-operative Housing Society Ltd. Having address at Building No. 3, Shop No. 2, Mubarak complex, V.B Nagar, Kurla west, Mumbai 400070 and holding Shop No. 2, Ground Floor in the building of the society, died on 19/7/2017 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the eceased member in the capital/property of the society within a period 15 days. From the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the capital/property of

may contact to the President / Secretary between 10.00 Am to 5.00 Pm Date: 24.10.2019 Place: Mumbai

society in such manner as is provided under

the bye-laws of the society. The Claimants

PUBLIC NOTICE IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI

GREATER MUMBAI REGION, MUMBAI
Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd
Floor, 83, Dr. Annie Besant Road,
Worli, Mumbai – 400018.
PUBLIC NOTICE INQUIRY
Application No. ACC/HO/118/19
U/s 50A(1) of the Maharashtra
Public Trusts Act, 1950
Filed By: Mr. Ebrahim Kadar Khan
In the matter of Ghatkopar
Education Welfare Society P.T.R.
No.: E-3216 (Mumbai)
To, All concerned having interest
Whereas Mr. Ebrahim Kadar Khan
the Applicant abovenamed has

Whereas Mr. Ebrahim Kadar Khan the Applicant abovenamed has filed above Application under section 50A(1) of the Maharashtra Public Trust Act, 1950 for the sanction of the New Scheme for the above mentioned Trust and inquiry is to be made by the Ld. Asstt. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.This is to call upon you to submit your Mumbal Region, Mumbal This your objections, if any in the matter before the Ld. Asstt. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this Notice. Given under my hand and seal or Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai. This 19th day of the Month of October, 2019 Superintendent (J) Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

NOTICE Shri ALLAH BAKSH MADARSHA

SHAIKH a Member of the MUBARAK Co-operative Housing Society Ltd. Having address at Building No.3, Flat No. 104, Mubarak complex, V.B Nagar, Kurla west, Mumbai – 400070 and holding Flat No 104 in the building of the society, died on 19/7/2017 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period 15 days. From the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the capital/property of society in such manner as is provided under the bye-laws of the society. The Claimants may contact to the President / Secretary between 10.00 Am to 5.00 Pm

Date: 24.10.2019 Place: Mumbai

प्रेमको ग्लोबल लिमिटेड ए/२६, प्रेमको हाऊस, स्ट्रीट क्र.३,एमआयडीसी

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-६१०५५०००, **फॅक्स:**२८३५१८१२ **सीआयएन**:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ वेबसाईट: www.premcoglobal.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ पहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्धवर्ष द्वितीय तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) तसेच मालमत्ता व दायित्वाचा . अहवाल आणि रोख स्त्रोत अहवाल यावर विचार घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात सोमवार. ४ नोव्हेंबर. २०१९ रोर्ज कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ आणि त्यातील सुधारणेअंतर्गत स्थापि आचार संहितेनुसार कंपनीच्या प्रतिभूतींमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०१९ पासून बंद ठेवली जाईल आणि संचालक, केएमपी अधिकारी व पदसिद्ध कर्मचारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता निष्कर्ष घोषणेच्य गरखेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवले जाईल. सदर माहिती कंपनी www.premcoglobal.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> सही/ निशा हरजार्न

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरिता

(SIMPLEX

सीआयएन-एल६५९००एमएच१९९८पीएलसी११६५८५ नोंदणीकृत कार्यालयः ३०, केशवराव खाडचे मार्ग संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल, मुंबई-४०००११. **दुर**ः९१ २२ २३०८२९५१, फॅक्सः९१ २२ २३०७२७७३ वेबसा**ईट**: www.simplex-group.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात् घेणे व नोंद् पटावर घेणे ई-मेल : gavlinvestors@godrejagrovet.com कॉपॉरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : ग्राकरीता गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी सिम्प्लेक्स मेल्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभ आयोजित करण्यात आलेली आहे. सर्वे तपशिल कं पनीच्या www.simplex group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब् सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड

मनिका अरोर दिनांक: २४.१०.२०१९ ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहीर नोटीस या जाहिर नोटीसीदारे तमाम जनतेर कळविले जाते की, सोसायटीचे सभासद

अब्दुल सुभान अन्सारी यांचे दिनाक १३/११/२०११ रोजी निधन झाले आहे नबंधित सभासदाच्या वारसाबाबतची उदा)) सभासदांच्या पत्नि कै.रेहमतबी अब्दुल , नुभान अन्सारी यांचे दिनांक ३०/४/२०१६ र्रोजी निधन झालेले आहे. २) सभासदांच् मुलगा कै.मुख्तार अब्दुल सुभान अन्सार्र यांचे निधन झालेले आहे. ३) सभासदांची मुलगी शहाँजान अब्दुल सुभान अन्सारी लग्नापूर्वीचे नाव) शहाजान इलियास न्सूरी (लग्नानंतरचे नाव) ४) सभासदाच नुलगा समशुद्दीन अब्दुल सुभान अन्सार्र प्राचे देखील दि.१०/१०/२०११ निध झालेले आहे. ५) सभासदांची मुलगी रेहान अब्दुल सुभान अन्सारी (लग्नापूर्वीचे नाव) रहाना हरिश रोहेरा (लग्नानंतरचे नाव) है आहेत. याबाबत माहिती सभासदाने संस्थेर आहे. सदरील सभासदाच्य स्थानावर मिळकत श्रीभूमी . हो.ऑप.हो.सोसायटी, इमारत क्र. ४बी, रुम नंबर ५०७, पाचवा माळा, कर्वे नगर, काजुरमार्ग (पूर्व), मुंबई ४२. या स्थानावरील मेळकतीवर लेखी स्वरुपात पत्रव्यवहारू करुन कायदेशीररित्या त्यांच्या नावावरर्त करण्यासाठी सोसायटीमध्ये निजामुद्दीन म्ब्दुल सुभान अन्सारी (मयत सभासदांच मुलगा) योनी अर्ज सादर केलेला आहे. तर्र गेणीही_, व्यक्ति∕ संस्था यांचा या स्थाव मेलकतीवर वारस/ बक्षीस तारण अस कोणत्याही प्रकारे हक्क∕ दावा असेल तर यांनी वरील सोसायटीच्या कार्यालयात ई नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्य आत लेखी स्वरुपात कळवावे. यानंत आलेल्या कोणत्याही हरकतींचा विचार केल जाणार नाही.

श्री. भूमी को-ऑप. हौ. सो. लि. अध्यक्ष/सेऋेटरी/सचिव

देनांकः २३.१०.२०१९

जाहीर सूचना

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ, मुंबई दिवाळखोरी व अपतदारी अर्ज क्र. सीपी/२९५२/२०१९

मे. टाईमेक्स बॉण्ड इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापना झालेली कंपन यांचे नोंदणीकृत कार्यालय: ४०१/४०२, प्रतिव ॲव्हेन्य. शिवसागर रेस्टॉरन्ट समोर. नेहरू रोड विलेपार्ले, मुंबई-४०००५७. ...याचिकाकत

विरुद्ध

मे. डेईस्ट इंडस्ट्रीज प्रा.लि. नोंदणीकत भागीदारी संस्था यांचे कार्यालय-१-मर्क्त सागर, जुना नागरदास क्रॉस रोड, जैन मंदिरा समोर भुट्टा शाळेजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६ आणि २ इतर.

मे. डेईस्ट इंडस्टीज. मा. महोदय.

येथे सूचना देण्यात येत आहे की, वरनामित याचिकाकर्त्यांनी तुमच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांचया समक्ष वर नमुद -यायाधिकरणा समोर एसईसी ९ अर्ज दाखल केले आहे, याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुस प्रतिवादी क्र.१ अर्थात डेईस्ट इंडस्ट्रीज यांच्य वेरोधात प्रकाशनामार्फत न्यायाधिकरणा समक्ष पुढीव ारखेला ०६.११.२०१९ रोजी तुमच्या हजेरीकरित दि.२०.०९.२०१९ रोजीची कोर्ट समन्स सुचन बजावली आहे.

तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, राष्ट्रीय . कंपनी कायटा न्यायाधिकरण. मंबई न्यायपीठ यांच्या येथील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण न्यायालय क्र.४ येथे दि.०६.११.२०१९ रोजी वर नमुद केलेल प्रकरणात तम्ही उपस्थित रहावे. सदर वत्तपत्र प्रकाश तुमच्यावर बजावलेली सेवा समजण्यात यावी जेणेकरून तुम्ही सुनावणीसाठी निश्चित तारखेल तुम्ही व्यक्तीश: किंवा वकिलामार्फत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्या समक्ष तुम्ही उपस्थित राहण्याचे समन्स आहे. यावेळी या तारखेला तुमच हजेरी असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, तुम्ही

या सनावणीस गैरहजर राहिल्यास तमच्य ... ौरहजेरीत अपिलाची सुनावणी घेतली जाईल. (ॲड. जयदीप ठक्कर)

. गिंदीवरील अर्जदारांचे वकील

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large

that Borivali Sea View Co-operative Housing Society Limited having address at Shreeram Nagar, S, V. Road Borivali- West, Mumbai 400 092, the Managing Committee as per the Resolution dated 21/04/2019 passed in its Special General Body meeting dated 21/04/2019 and under several notices and through Emails send to "M/s Sadguru Brothers Developers Pvt. Ltd.,/ M/s Sadguru Sea View Developers LLP", thereby have cancelled the Memorandum o Understanding dated 08/01/2015 executed by and between society "Borivali Sea View Co-operative Housing Society Limited" and the Developer "M/s Sadguru Brothers Developers Pvt. Ltd., M/s Sadguru Sea View Developers LLP for non compliance and delay to start the re - development project by the Developers as mentioned in the said MOU. The said MOU dated 08/01/2015 hereby stands null and void, not in force and ineffective in law pertaining to the property mentioned in the Schedule hereunder. All concerned are hereby informed to the cancellation of MOL dated 08/01/2015 and discharge of the Developer "M/s Sadguru Brothers Developers Pvt. Ltd.,/ M/s Sadguru Sea View Developers LLP" from the redevelopment project of the society premises "Borivali Sea View Co pperative Housing Society Limited" SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece or parcel of land admeasuring 3642.40 square meters alongwith building known as Borivali Sea View Co-operative Housing Society Limited on a plot No. I, part of survey No 8 to 13, CTS No. 1 to 6, 6F, 6/F/1 to 6/F/6 lying and being at Village Magathane Taluka - Borivali, Shreeram Nagar, S. \ Road, Borivali- West, Mumbai 400 092 assessed by R-Ward of MCGM.

Secretary Borivali Sea View Co-operative **Housing Society Limited** Place: Mumbai

Sd/-

Goorej agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला पिरोजशानगर, पूर्व दुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व). मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. दूर. : ०२२ - २५१९ ४४१६ फॅक्स : ०२२-२५१९ ५१२४ वेबसाइट : www.godrejagrovet.com

L15410MH1991PLC135359 सूचना

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर, लेखापरीक्षण समि तीद्वारे निष्कर्षांच्या पुनरावलोकनापश्चात विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देणे याकरिता (कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पनरावलोकनाच्या अधीन गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडच्या (''कंपनी'') संचालक मंडळाची सभा सोमवार दि. ०४ नोव्हेंबर, २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet. com) वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट (<u>www.</u> bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची ्वेबसाइट (<u>www.nseindia.com</u>) वरही उपलब्ध आहे.

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (अंतर्गत व्यापा प्रतिबंध) विनियमन, २०१५ (पीआयटी विनियमन) व कंपनीच्या अंतर्गत व्यापार प्रतिबंध नियोजन सांकेतांकानुसा (सांकेतांक) दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाह त्र सहामाहीकरिताच्या कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना मंजुरी देण्याकरिता कंपनीची प्रतिभूतींच्या व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो कंपनीचे सर्व संचालक व पदिसद्ध व्यक्तींकरिता तसेच पीआयर्ट विनियमन व सांकेतांकाअंतर्गत विहित त्यांच्या जवळच्य नातेवाईकांकरिता मंगळवार, दि. ०१.१०.२०१९ व बुधवार, दि. ०६.११.२०१९ (दोन्ही दिवस अंतर्भूत)

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरित

विवेक रायझादा दिनांक : २४.१०.२०१९ प्रमुख - विधि व कंपनी ठिकाण : मुंबई सचिव व अनुपालन अधिकारी

दरम्यान बंद राहील.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr. VILAS GANPAT SHIRKE along with his wife Mrs. VINITA VILAS SHIRKE, have ourchased a residential flat being Fla . No.4 In 1st Floor, Kapil Vastu CHS Ltd. Plot No.227, Charkop, Sector- 3 Kandivali (W), Mumbai- 400067 along with shares and interest in the capital of the society under Share Certificate No 13. for five fully paid up shares bearing distinctive Nos. 61 to 65 (both inclusive from Mr. ASHOK KALUBHAI PATEL vide a registered Agreement for sale Dated 14/10/2019 registered under Sr. No BRL7-4835-2019.

That prior to this the said Flat No. 4 was standing jointly in the names of said ASHOK KALUBHAI PATEL with is father KALUBHAI PATEL @ KALIDAS PATEL And KALUBHAI PATEL @ KALIDAS PATEL expired on 07/06/2012 leaving oehind him (1) ASHOK KALUBHA PATEL (2) Smt. SHARDABEN KALUBHAI PATEL (3) JAYESHBHA KALUBHAI PATEL and (4) YOGESH KALUBHAI PATEL as the only legal heirs and the remaining legal heirs i.e. (1) Smt. SHARDABEN KALŬBHAI PATĖL (2) JAYESHBHAI KALUBHAI PATEL and (3) YOGESH KALUBHAI PATEL, vide egistered Release Deed dated 1s October, 2019 Sr. No. BRL7-4622-2019 have released their right, title, Interes and claim of 33.7% to the extent of their shares in the said flat of deceased KALUBHAI PATEL in favour of ASHOK KALUBHAI PATEL and pursuant to said Agreement, for sale dated 14/10/2019 my clients became absolute owners of said flat and holder of shares and interest i the capital of the said society and now my clients being bonafide purchasers of said flat are intending to avail housing loar from financial instituted against the said

If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased KALUBHAI PATEL @ KALIDAS PATEL should contact the undersigned Adv. Mr N.R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (W), Mumba 400092, With evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim shall be deemed to be waived and the concerned financial institution wil proceed to accept the Housing loar application of my client.

Sd/-Advocate Mr. N. R. Pandey Mobile: 9869049486 Date: 23/10/2019

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्व.श्री. गजानन शंकर सावंत हे रिद्धी सिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ता-खोली क्र.०६ बी/५३, एमएमआरडीए कॉम्प्लेक्स, जे.व्ही. लिंक रोड, दुर्गा नगर समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ या सोसायटीचे सदस्य असून त्यांचे २०.०७.२०१९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटीला **श्रीमती वनिता गजानन सावंत** यांच्याकडून सदर खोली व त्याचे शेअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तुदींमधील दिलेल्या मार्गाने त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी **सायं.७.०० ते रात्रौ ९.००**

च्या वतीने व करिता रिद्धी सिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

पर्यंत उपलब्ध आहेत.

सही/-प्रशासक

ठिकाण: मुंबई दिनांक: २२.१०.२०१९

Place: Mumbai

Date: 21st October, 2019

Notes :

GIL GRATEX INDUSTRIES LIMITED Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016 Website: www.gratex.in / Email: info@gratex.in / Email: investor@gratex.in

Tel: (022) 24392321 / Fax: (022) 24392361 / CIN: L21093MH1984PLC032248

EVIDACT OF THE STANDALONE FINANCIAL DESLITS FOR THE QUADTED AND HALF

YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019						
Rs. In Lac						
Particulars	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Half Year ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter ended 30.09.2018 (Unaudited)			
Total Income From Operations (Net)	80.65	155.49	102.24			
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items)	6.30	10.00	1.25			
Net Profit for the period before Tax(after Exceptional items and / or Extraordinary items)	6.30	10.00	1.25			
Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	4.20	7.10	1.25			
Total Comprehensive Income for the period after Tax(Comprising Profit/Loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	4.20	7.10	1.25			
Equity Share Capital	303.48	303.48	303.48			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0			
Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each)(not annualised)						
(a) Basic (Rs.)	0.14	0.26	0.04			
(b) Diluted (Rs.)	0.14	0.26	0.04			

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director at their meeting held on 21.10.2019 and have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2019 is available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.gratex.in

> Mr. Baldevkrishan Sharma Managing Director DIN: 00117161

For and on behalf of the Board of Directors

श्री हनुमान इमारत, ३रा मजला, चेंबर क्र.१२

शुक्ला ॲण्ड शुक्ला (वकील) २, आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००२

दिनांकः २३.१०.२०१९) अध्यक्ष व सीएफओ डीआयएन:००७३६५६६